

## १.४ कविता आणि कवी

अशी असावी कविता, फिरुन  
तशी नसावी कविता म्हणून  
सांगावया कोण तुम्ही कवीला  
आहांत मोठे ? पुसतों तुम्हांला

युवा जसा तो युवतीस मोहे  
तसा कवी हा कवितेस पाहे;  
तिला जसा तो करितो विनंति  
तसा हिला हा करितो सुवृत्ती

लाडीगुडी चालव लाडकीशीं  
अशा तच्छेने, जरि हें युव्याशीं  
कोणी नसे सांगत, थोर गौरवें  
कां ते तुम्ही सांगतसां कवीसवें ?

करुनिया काव्य जनांत आणणे,  
न मुख्य हा हेतु तदीय मी म्हणे;  
करूनि तें दंग मनांत गुंगणे,  
तदीय हा सुंदर हेतु मी म्हणे



सभारूची पाहुनि, अल्प-फार  
रंगीं नटी नाचवि सूत्रधार;  
त्याचें तयाला सुख काय होय ?  
तें लोक निंदाभयही शिवाय !

नटीपरी त्या कविता तयाची  
जनस्तुती जो हृदयांत याची ;  
पढीक तिचे परिसूनि बोल  
तुम्ही कितीसे भुलुनी डुलाल ?

स्वभावभूयिष्ठ जिच्यांत माधुरी,  
अशी तुम्हांला कविता रुचे जरी,  
कविस सोडा कवितेबरोबरी  
न जाच वाटेस तयाचिया तरी

तयाचिया हो खिडकीचिया, उगे,  
खाली, तुम्ही जाऊनि हो राहा उभे,  
तिच्या तयाच्या मग गोड लीला  
ऐकूनि, पावाल तुम्ही मुदाला !